

“पोलीस महासंचालक व महानिरीक्षक” या पदावरील पदस्थापनेबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग

शासन आदेश क्र.आयपीएस-२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१
दुसरा मजला, मंत्रालय (मुख्य इमारत),
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन-४०००३२.

दिनांक : ०५.११.२०२४.

- संदर्भ : १. भारत निवडणूक आयोग, पत्र क्र. ४३७/६/एमएच-एलए-२०२४/डब्लुएस, दिनांक ०४.११.२०२४.
२. शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१, दिनांक ०४.११.२०२४.
३. भारत निवडणूक आयोग, पत्र क्र. ४३७/६/ एमएच-एलए-२०२४/डब्लुएस-II, दिनांक ०५.११.२०२४.

शासन आदेश.

श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांचेकडील “पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य” या पदाचा कार्यभार तात्काळ प्रभावाने सेवाज्येष्ठ पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिका-याकडे सोपविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

२. शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१, दिनांक ०४.११.२०२४, द्वारे श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांचेकडील “पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य” या पदाचा कार्यभार श्री. विवेक फणसळकर, भा.पो.से., यांचेकडे, पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

३. आता, भारत निवडणूक आयोग, पत्र क्र. ४३७/६/एमएच-एलए/२०२४/डब्लुएस-II, दिनांक ०५.११.२०२४ द्वारे निर्देशित केल्यानुसार, “पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य” या पदावर, श्री. संजय कुमार वर्मा, भा.पो.से. (महा.: १९९०) यांची, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीकरिता, याद्वारे, पदस्थापना करण्यात येत आहे.

४. श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे.

५. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११०५१९१०५११०२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(व्यंकटेश भट)
शासनाचे सह सचिव.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ४) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

प्रत-

- १) श्री. संजय कुमार वर्मा, भा.पो.से. (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).

प्रत-

- १) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ४) सहायक संचालक, भा.पो.से. कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) निवड नस्ती, पोल-१.